

(Formerly known as Raymond Consumer Care Limited)



RLL/SE/25-26/24

July 14, 2025

To

The Department of Corporate Services - CRD BSE Limited P.J. Towers, Dalal Street Mumbai - 400 001 Scrip Code: 544240

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: RAYMONDLSL

<u>Sub: Newspaper Publication regarding 7th Annual General Meeting of Raymond Lifestyle Limited ("Company")</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Loksatta (Marathi) on July 14, 2025 regarding 7th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, August 4, 2025 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means, for your information.

Please take the above disclosure on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Raymond Lifestyle Limited

Priti Alkari

Company Secretary

Encl.: as above

Corporate Office

EIH Limited

A MEMBER OF THE OBEROI GROUP Registered Office: N-806-A, 8th Floor, Diamond Heritage Building, 16, Strand Road, Fairley Place, Kolkata - 700001, West Bengal **Telephone**: 91-33-22486751

Corporate Office: 7, Sham Nath Marg, Delhi - 110054 Telephone: 91-11-2389 0505 Website: www.eihltd.com, Email: isdho@oberoigroup.com CIN: L55101WB1949PLC017981

NOTICE OF 75TH ANNUAL GENERAL MEETING,

E-VOTING, REMOTE E-VOTING AND RECORD DATE In compliance with the various circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India and other provisions of the Companies Act, 2013 ('Act'), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), the 75th Annual General Meeting ('AGM') of EIH Limited ('the Company') is scheduled to be held on Wednesday, 06th August 2024 at 11:30 A.M. through Video Conferencing/Other Audio Visual Means ('VC/OAVM') facility.

Dispatch of Annual Report and AGM Notice through e-mail

Shareholders are hereby informed that Central Depository Services Limited ('CDSL') for and on behalf of the Company, have e-mailed the Annual Report for the Financial Year 2024-25 along with the AGM Notice on Saturday, 12th July 2025 to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company/depositories and whose name appear in the Company's Register of Members Beneficial Owners maintained by the depositories as on Friday, 04th July 2025. Additionally in accordance with the Regulation 36(1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has also dispatched letter's to Members, whose E-mail address' are not registered with Company, RTA/DP, providing weblink where the Annual report for the F.Y. 2024-25 can be accessed. The Notice and Annual Report are also available on the Company's website https://www.eihltd.com/investors/annual-reports, website of Stock Exchanges i.e., www.nseindia.com, www.bseindia.com and website of Central Depository Services Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Details and Manner of e-voting

- The remote e-voting shall commence on Sunday, 03rd August 2025 at 10:00 A.M. and will end on Tuesday, 05th August 2025 at 5:00 P.M. The remote e-voting facility shall not be allowed beyond the said date and time. The Members who have cast their votes through remote e-voting prior to the AGM may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
- The instructions for attending the AGM through VC/OAVM and manner of remote e-voting or e-voting during the AGM for members holding shares in dematerialised mode or physical form or who have not registered their email addresses, has been provided in the AGM Notice. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Manner of registering / updating the e-mail addresses

- Shareholders holding shares in physical mode and have not registered/updated their e-mail addresses with the Company, may get the same registered /updated, by sending duly filled and signed Form ISR-1 which is available on the website of the Company at https://www.eihltd.com/investors/investor-servicesand-contact/ to the Company's RTA, MUFG Intime India Private Limited at Nobel Heights, 1st floor, Plot no. NH-2 LSC, C-1, Block, Near Savitri Market Janakpuri, New Delhi – 110058 or to the Company at 7, Sham Nath Marg, Delhi – 110054.
- Shareholders holding shares in dematerialized mode may contact/ write to their Depository Participants to register/update their e-mail addresses

Dividend Record Date & Cut-off date for e-voting

The record date for the purpose of payment of dividend and cut-off date for determining entitlement for e-voting is Wednesday, 30th July 2025. A person whose name is recorded in the Register of Members or Register of Beneficial Owners maintained by the Company Depositories as on cut-off date shall only be entitled to attend AGM.

avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. The Board of Directors of the Company has recommended a final dividend of Rs.1.50 (One rupee and Fifty paisa only) per equity share of face value Rs. 2 each. The final dividend, if approved, by the Members in the ensuing AGM will be paid by 31st August 2025. Further, please refer to our e-mail communication dated 06th June 2025, to the Shareholders in respect of deduction of tax at source on payment of dividend under relevant provisions of the Income-Tax Act, 1961. Please provide necessary documents/information for claiming exemption from TDS on dividend to be paid for the Financial

Year ended 31st March 2025 on or before 31st July 2025 Post-dispatch Acquisition of Shares

Any person, who acquires shares and become member of the Company after dispatch of the AGM Notice and holding shares as or cut-off date i.e. Wednesday, 30th July 2025 may get the login ID and password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning Folio No./DP ID and Client ID. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use existing user ID and password for casting vote.

Queries & Grievances

at isdho@oberoigroup.com.

In case of any query/grievance in respect of non-receipt of Annua Report and AGM Notice through e-mail and e-voting, members may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, AWing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumba - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia com or call toll free no. 1800 21 09911 or write an email to the Company

For EIH Limited Date : 12th July, 2025 Lalit Kumar Sharma Company Secretary Place: Delhi

PANDHARPUR NAGAR PARISHAD

E-Tender Notice No. 01 for 2025-26

Pandharpur Municipal Council invites e-Tender for the work of Underground Sewerage System for Pandharpur City (Phase-IV) under Nagoratthan mahaabhiyan (state level) at Tal. Pandharpur Dist. Solapur in the State of Maharashtra, valued at Rs. 97,86,88,144.00. Please visit website www.mahatenders.gov.in for detailed information. Henceforth all further corrigendums and tender related informations will be available on above mentioned website.

Chief Officer Date: 14.07.2025 **Pandharpur Municipal Council**



(Formerly known as Raymond Consumer Care Limited)

(CIN: L74999MH2018PLC316288)
Registered Office: Plot G-35 & 36 MIDC, Waluj Taluka Gangapur, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra, 431136, India Tel:+912406644111; Corporate Office Tel: +91022-61527000

Email: secretarial.lifestyle@raymond.in; Website: www.raymondlifestyle.com

NOTICE

NOTICE is hereby given that the **Seventh** (7^{th}) Annual General Meeting ("AGM") of he Company will be held on Monday, August 04, 2025 at 3:00 P.M. (IST) through Two-Way Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of the AGM dated May 12, 2025.

Pursuant to relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Company is permitted to hold the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Member

In compliance with the said Circulars, the 7th AGM of the Company is being held through VC/OAVM and the Notice of the 7th AGM along with the Annual Report or Financial Year 2024-25 has been sent on July 13, 2025 only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ National Securities Depository Limited and Central Depository Services India) Limited ("the Depositories"). The Notice of AGM along with the Annua Report is also available on the website of BSE Limited at www.bseindia.com National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and on the Company's vebsite at www.raymondlifestyle.com. The Company has engaged the services of NSDL for providing facility of voting through remote e-voting, participation in the GM through VC/OAVM and e-voting during the AGM.

n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 reac with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard 2 on Genera Meetings issued by The Institute of Company Secretaries of India:

- The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the 7th AGM dated May 12, 2025.
- Day, Date and time of commencement of remote e-voting: Thursday July 31, 2025 at 09:00 a.m. (IST).
- c) Day, Date and time of end of remote e-voting: Sunday, August 03, 2025 at 5:00
- d) Cut-off Date for remote e-voting: Monday, July 28, 2025.
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member o the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the Cut-off Date i.e. July 28, 2025, should follow the instructions for e-voting a mentioned in the AGM Notice.
- The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through e-voting system at the AGM.
- The Members are requested to note that:
- Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5:00 p.m. on Sunday, August 03, 2025;
- The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and
- iii. Members holding shares in dematerialized form as on July 28, 2025, shall Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM

through electronic voting system on the businesses as set forth in the Notice o the AGM. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode who have not registered their email addresses have peen provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM

Members holding shares in demat mode are requested to contact their Depositor Participant ("DP") and register their e-mail address in the demat account as per the

For any query relating to attending the AGM through VC/OAVM or remot e-voting or voting during the AGM, Members may write to Mr. Sanjeev Yadav Assistant Manager - NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL Phone No.: 022-48867000 or email: evoting@nsdl.com OR Mrs. Priti Alkari, Company Secretary, Raymond Lifestyle Limited, Jekegram, Pokharan Road No.1, Thane (West)-400 606, Ph. No. 022-61527000 or email: secretarial.lifestyle@raymond.in.

The Company has appointed Mr. Dinesh Deora or in his absence Mr. T. Kaushik Partners at DM & Associates Company Secretaries LLP as the Scrutinizer fo overseeing/conducting the voting process in a fair and transparent manner.

The result of the e-voting / voting at AGM shall be declared within two working days of conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be displayed at the Registered Office of the Company, placed on the Company's website, website of NSDL and communicated to the Stock Exchange where the Company's shares are listed.

For Raymond Lifestyle Limited

Priti Alkar

Date: July 13, 2025 **Company Secretary**



Registered Office: 702, Prism Tower, A Wing, Mindspace, Link Road, Goregaon (West), Mumbai - 400062 Corporate Identification Number (CIN): L55204MH2009PLC197005 Tel. No.: 022 67522300 Email id: investor@sapphirefoods.in Website: www.sapphirefoods.in

NOTICE OF SIXTEENTH (16TH) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

mbers are hereby informed that Sixteenth (16th) Annual General Meeting ('AGM') of the Shareholders of Sapphire Foods India Limited ("the Company") will be held on Friday, 8th August 2025, at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visua Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the subject matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as set out in the Notice of $16^{
m th}$ AGM of the Company

Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI on the subject matter, Notice of 16th AGM and Annual Report for FY 2024-25 will be sent only by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Depository Participants/Registrar and Transfer Agent/Company. A etter containing the weblink for accessing the Annual Report for FY 2024-25 will be sent to those shareholders whose email addresses are not registered. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with thei Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP.

The Company has engaged services of MUFG Intime India Private Limited ("MUFG Intime") for providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 16th AGM. Additionally, the Company, through MUFG Intime, is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting').

The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting and (iii) attending the AGM through VC / OAVM has been set out in the Notice of the AGM which will be emailed in due course The members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 16th AGM (being sent electronically) and in particular

instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting facility at the AGM. The Notice of 16th AGM and Annual Report for FY 2024-25 will also be made available on the Company's website a www.sapphirefoods.in, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India imited at www.nseindia.com and also on the website of MUFG Intime at https://instavote.linkintime.co.in

For Sapphire Foods India Limited

Sachin Dudam Company Secretary & Compliance Office Membership No. - A31812

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **BENCH AT, HYDERABAD** LA No. 474 OF 2025 IN C.P(IB)NO. 249/7/HDB/2018

IN THE MATTER OF
INSOLVENCY BANKRUPTCY
CODE AND IN THE MATTER OF M/S POWER FINANCE CORPORATION LIMITED VS. M/S KRISHNA GODAVARI POWER UTILITIES LIMITED

> M/s. Krishna Power Utilities LimitedApplicant

> And

Asset Reconstruction Company (India) Ltd. ..Respondent

NOTICE OF HEARING OF IA 474 OF 2025 Take note that IA 474/2025 is filed by

60(5) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with rule 11 of the NCLT Bules, 2016 before the Hon'ble National Company Law Tribunal, Hyderabad Bench. In the hearing held on 23/06/2025, it was noticed by the Hon'ble NCLT that Asset reconstruction Company (India) Limited ie. the Respondent in IA 474/2025 having its office situated at The Ruby, 10 Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (west), Mumbai-400028 have not entered appearance and thereupon the Hon'ble Tribunal, Hyderabad Bench has ordered the publication of Notice of hearing. Hence accordingly notice is hereby given that IA 474/2025 is posted for hearing on 23/07/2025 before the Hon'ble National Company Law Tribunal, Hyderabad

Sri. S. V. Subramanian, CFO M/s. Krishna Power Utilities Limited

Place: Hyderabad

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY



Date: 14th July 2025

Place: Mumba

PUBLIC ANNOUNCEMENT **MULTIMETALS** LIMITED

R. P. MULTIMETALS LIMITED

(Formerly known as R. P. Multimetals Private Limited)

Corporate Identification Number: U27109PB1997PLC020837

Our Company was originally incorporated on December 15, 1997, as a Private Limited Company as "R. P. Multimetals Private Limited" vide Registration No. 020837 under the provisions of the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Punjab, H.P. & Chandigarh. Subsequently, pursuant to a special resolution passed by the Shareholders at her Extraordinary General Meeting held on October 07, 2024, our Company was converted from a Private Limited Company to Public Limited Company and consequently, the name of our Company was changed to "R. P. Multimetals Limited" and a Fresh Certificate of Incorporation consequent to Conversion was issued on November 06, 2024, by the Central Processing Centre. The Corporate Identification Number of our Company is U27109PB1997PLC020837. For further details of change in name and change in Registered Office of our Company, please refer to section titled 'Our History and Certain Other Corporate Matters' beginning on page 193 of the Draft Red Herring Prospectus.

Registered Office: Amloh Road, Village Salani, Mandi Gobindgarh, Salana, Fatehgarh Sahib, Amloh (P), Punjab, India, 147301 Contact Person: Ms. Rajwinder Kaur Email Id: compliance@rpmultimetals.in Tel No: +91 9914209919; Website: https://rpmultimetals.in/ Promoters of our Company: Mr. Narain Singla, Mr. Ashish Singla, Mr. Gopal Singla, Mr. Yograj Singla and M/s Gopal Castings Private Limited

"THE ISSUE IS BEING MADE IN ACCORDANCE WITH CHAPTER IX OF THE SEBI ICDR REGULATIONS (IPO OF SMALL AND MEDIUM ENTERPRISES) AND THE EQUITY SHARES ARE PROPOSED TO BE LISTED ON SME PLATFORM OF BSE LIMITED.

THE ISSUE

INITIAL PUBLIC ISSUE OF UP TO 50,47,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10.00 EACH ("EQUITY SHARES") OF R. P. MULTIMETALS LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING UP TO ₹ [●] LAKHS ("THE ISSUE") OF WHICH UP TO 2.53.000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ [●] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET ISSUE OF UP TO 47,94,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ [●] LAKHS (THE "NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 26.50% AND 25.17% RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLMS AND WILL BE ADVERTISED IN [●] EDITION

OF [+] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [+] EDITION OF [+] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, AND [e] EDÎTION OF [e]. A PUNJABI, REGIONAL NEWSPAPER (PUNJABI BEING THE REGIONAL LANGÜAGE OF MANDI GOBINDGARH WHERE OUR REGISTERED OFFICE S LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE SME PLATFORM OF BSE LIMITED "BSE SME") FOR THE PURPOSES OF UPLOADING ON THEIR WEBSITE. In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total

Bid/Issue Period not exceeding ten Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company, for reasons to be recorded in writing extends the Bid/Issue Period for a minimum of one working day, subject to the Bid/Issue Period not exceeding ten working days. Any revision in the Price Band, and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a press release and also by indicating the change on the website of the BRLM and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and Sponsor Bank. This Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with

Regulation 229 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50.00% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company in consultation with the BRLM may allocate up to 60.00% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription or nonallocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion (other than the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5.00% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is allocation to QIBs. Further, not less than 15.00% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors (where one third of the portior available to non-institutional investors shall be reserved for applicants with application size of more than two lots and up to such lots equivalent to not more than ₹10 lakhs and two third of the portion available to non-institutional investors shall be reserved for applicants with application size of more than ₹10 lakhs) and not less than 35.00% of the Net Offer shall be available for allocation to Individual Investors who applies for minimum application size in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price, All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of IBs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" beginning on page 322 of this Draft Red Herring Prospectus.

This public announcement is being made in compliance with the Regulation 247 of SEBI (ICDR) Regulations, 2018 and SEBI (ICDR) (Amendment) Regulations, 2025 vide notificatior dated March 03rd, 2025, and applicability of corporate governance provisions under SEBI (LODR) Regulations, 2015 on SME companies to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt requisite approvals, market conditions and other considerations, to undertake initial public offering of its Equity Shares pursuant to the offer and DRHP dated July 09, 2025 which has been filed with the SME Platform of BSE Limited.

Pursuant to SEBI (ICDR) (Amendment) Regulations, 2025 on March 03rd, 2025 and applicability of corporate governance provisions under SEBI (LODR) Regulations, 2015 on SME companies, for fulfilling all additional eligibility criteria, the DRHP filed with the SME Platform of BSE Limited (BSE SME) shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filing by hosting it on the website of the BSE at https://www.bsesme.com/PublicIssues/SMEIPODRHP.aspx and the website of the Company at https://rpmultimetals.in/ and at the website of BRLM i.e. Fintellectual Corporate Advisors Private Limited at www.fintellectualadvisors.com. Our Company hereby invites the members of the public to give their comments on the DRHP filed with the SME Platform of BSE Limited (BSE SME) with respect to disclosures made in DRHP. The members of the public is requested to send a copy of their comments to Stock Exchange, to Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM at their respective addresses mentioned below. All comments must be received by BSE, and/or our Company and/or Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM in elation to the offer on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing the DRHP with BSE SME.

Investments in Equity and Equity related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares issued in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section "Risk Factors" beginning on page 29 of this Draft Red Herring Prospectus.

Any decision to invest in the equity shares described in the Draft Red Herring Prospectus may only be taken after a Red Herring Prospectus has been filed with the ROC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the Draft Red Herring Prospectus. The equity shares when offered through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on SME Platform of BSE LIMITED ("SME BSE").

For details of the share capital and capital structure of our Company and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them of our Company, see "Capital Structure" beginning on page 83 of the Draft Red Herring Prospectus. The liability of the members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in our Memorandum of Association, see "Our History and Certain Other Corporate Matters" beginning on page 193 of the Draft Red Herring

BOOK RUNNING LEAD MANAGER



FINTELLECTUAL CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED SEBI Registration No.: INM000012944

Address: B-20, Second Floor, Sector- 1, Noida, Gautam Buddha Nagar, Uttar Pradesh- 201301 Telephone No: +91-120-4266080 Website: www.fintellectualadvisors.com

Email ID: ipo@fintellectualadvisors.com
Contact Person: Mr. Amit Puri/ Mr. Pramod Negi

Place: Mandi Gobindgarh, Punjab

Date: July 11, 2025

REGISTRAR TO THE ISSUE

LIMITED SEBI Registration No.: INR000003241

Address: D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area Phase-I. New Delhi - 110020. India Telephone No: 011-40450193-197 Email: ipo@skylinerta.com Website: https://www.skylinerta.com/ Contact Person: Mr. Anuj Rana

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER Ms. Raiwinder Kaur

Address: Amloh Road, Village Salani, Mandi Gobindgarh, Salana, Fatehgarh Sahib, Amloh (P), Punjab, India, 147301 Tel.: +91 9914209919: E-mail: compliance@rpmultimetals.in

Website: https://rpmultimetals.in/

nvestors can contact our Company Secretary and Compliance Officer, the Lead Managers or the Régistrar to the Issue, in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of allotment, non-credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders and non-receipt of funds by electronic mode etc.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For R. P. Multimetals Limited On Behalf of the Board of Directors

Ms. Rajwinder Kaur Company Secretary and Compliance Office

Disclaimer: R. P. Multimetals Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Draft Red Herring Prospectus on July 11, 2025. The Draft Red Herring Prospectus is available on the vebsite of BSE SME at https://www.bsesme.com/PublicIssues/SMEIPODRHP.aspx and is available on the websites of the BRLM at www.fintellectualadvisors.com and also on the vebsite of the Company https://rpmultimetals.in/. Any potential investors should note that Investments in Equity and Equity related securities involve a degree of risk and investors

Shares issued in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section "Risk Factors" beginning on page 29 of this Draft Red Herring Prospectus The Equity Shares have not been and will not be registered under the U.S Securities Act of 1933, as amended (U.S. Securities Act) or any state securities laws in the United States and may not be offered or sold within the United States or to, or for the account or benefit of, U.S Persons (as defined in Regulation), except pursuant to exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in offshore transaction in reliance on Regulation S under the U.S Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sale occur. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and application may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

should not invest any funds in this issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity

Muthoot Finance

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Pursuant to the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/CIR/2025/97, dated July 02, 2025, the Company is pleased to offer a one-time special window for physical shareholders to submit re-lodgement requests for the transfer of shares.

This Special window is open from July 07, 2025 to January 06, 2026 and is applicable to cases where original share transfer requests were lodged prior to April 01, 2019 and rejected/returned/not attended due to deficiency in the documents/process/or otherwise Eligible shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) at MUFG Intime India Private Limited, Surya 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore, Tamil Nadu -

UPDATE KYC AND CONVERT PHYSICAL SHARES INTO DEMAT MODE

The shareholders who are holding shares in physical form are requested to update their KYC to credit unclaimed dividends to their bank account through electronic mode and also requested to convert their physical Share Certificates in to dematerialized form (electronic form). The shareholders are also requested to claim their unclaimed dividend amounts, otherwise the same will be transferred to Investor Education and Protection Fund (IEPF) after expiry of seven years along with the Shares there on.

> For Muthoot Finance Limited Raiesh A Company Secretary

Place : Kochi Date: 14.07.2025

641025 (Tel: (91 422) - 2314792, 2315792).

Muthoot Finance Limited

Registered Office: Muthoot Finance Limited, NH Bypass, Palarivattom, Kochi-682 028, Kerala, India. CIN:L65910KL1997PLC011300, Ph.No. 0484 2396478, 2394712, Fax No. 0484 2396506, 2397399. Website: www.muthootfinance.com, Email: cs@muthootgroup.com

A Muthoot M George Enterprise

जिल्हाध्यक्षांच्या नावाला खतगावकरांचा विरोध

लोकसत्ता वार्ताहर

नांदेड: विविध पक्षसोहळे करून नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष एक क्रमांकावर राहील, असा दावा करणारे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना नवीन कार्यकारिणी जाहीर करताना पक्षातील अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नायगावच्या शिवराज पाटील होटाळकर यांची नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी या निवडीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

रविवारी आमदार चिखलीकर यांच्या उपस्थितीत आंबेडकर चळवळीतील रोहन कांबळे तसेच हदगाव-अर्धापुर तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. सायंकाळी आमदार

माजलगावात निवृत्त पोलीस

फौजदाराला मारहाण

छत्रपती संभाजीनगर : बीडमध्ये अमानुष आणि

अमानवीय दुष्कृत्याच्या घटनांची पुनरावृत्ती सुरूच

आहे. पोलीस दलातील एका निवृत्त सहायक

फौजदाराला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने मिळून

मारहाण केली. स्वतः निवृत्त फौजदाराने घडलेल्या

घटनेवर खुलासा केला. ही घटना शुक्रवारी दुपारी

माजलगाव तालुक्यातील ढोरगाव शिवारात घडली.

याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात

शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम दाजीबा सिरसाट, असे मारहाण झालेल्या

निवृत्त फौजदाराचे नाव आहे. त्यांनी या घटनेची

माहिती सांगितली की, वयानुसार शेतीतले कामकाज

होत नसल्यामुळे सालगडी म्हणून नातजावई

विश्वनाथ पंडित यांना नेमले आहे. विश्वनाथ पंडित हे ऊसतोड मजूरही आहेत. त्यांनी मंजरथ (ता.

पाथरी) येथील एका मुकादमाकडून काही रक्कम

उचल घेतली होती. पंडित यांच्या मते त्यांनी बाराशे

रुपये घेतले. मात्र मुकादमाच्या माणसांनी दीड लाख

रुपये रक्कम असल्याचे सांगितले. संबंधित रक्कम न

दिल्याने सालगड्याचे अपहरण करून त्याला

नजीकच्या एका स्मशानभूमीत नेले. तेथे आपल्याला

विश्वनाथने फोन करून बोलावून घेतले व दीड

लाखांची मागणी केली. तेवढी रक्कम घेऊन

गेल्यानंतर सालगड्याला सोडून टोळक्याने पिस्तूल

रोखून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत

नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल

करण्यात आलेला असून, सर्व आरोपींचा शोध सुरू

आहे. या मारहाणीच्या दृष्टीने पोलीस तपास सुरू

असल्याचे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे

डॉ. उदयसिंग राजपूत यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर: चिकलठाणा येथील जिल्हा

रुग्णालयातील (मिनी घाटी) अर्थो विभागप्रमुख

डॉ. उदयसिंग भरतसिंग राजपूत (गोमलाडू)(वय

झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी वाळूज येथील

सिडको महानगरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,

३८) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन

पोलीस निरीक्षक बी. पी. कोळी यांनी सांगितले.

निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावून नव्या काही पदाधिकारी यांची घोषणा केली आणि तेथे माध्यम प्रतिनिधींसमोर नाट्यमय घडामोडी घडल्या. नांदेड जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर, कार्याध्यक्षपदी पावडे, नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी ओमप्रकाश पोकर्णा यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी व पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली. यावेळी भास्करराव पाटील खतगावकर, माजी मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार

बाळासाहेब रावणगावकर, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, पुरुषोत्तम धोंडगे, वसंत सुगावे, प्रा. नानवटे, नेताजी पालकर यांची उपस्थिती होती.

नव्या पदाधिकारी यांची घोषणा झाल्यानंतर दिलीप धर्माधिकारी तेथून निघुन गेले तर भास्करराव पाटील यांनी दक्षिण खतगावकर जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती कशी झाली, असा सवाल करीत सकाळी प्रताप पाटील यांची माझ्या निवासस्थानी चर्चा झाली, पण तेथे हा विषय निघाला नव्हता, असा दावा करून याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलणार असल्याचे



व्यवसायविषयक

स्त्रियांना घरबसल्या इन्कमची संधी. पुण्यातील ४६वर्षांपासूनच्या माधुरी विवाहसंस्थेच्या वधूवर नोंदणीसाठी मुंबई/उपनगरे/संपूर्ण महाराष्ट्रभर फ्रॅन्चायसी (शाखा) देणे आहे. अर्ज व्हॉट्सॲप करा-९३५९०६०२३३.

जमीन विकर्ण आहे

४८ तासांच्या ऑफरमध्ये मिळवा फारच स्वस्तात वैतरणालेक, वाशिंद, कर्जत, पाली, रोहामार्ग, दिवेअगार, माणगाव, महाड, मंडणगडला जिमनी खरेदीसाठी. मो.-9699505226/ 8605441821.

0070977086-1

मालमत्तासंबंधी

Platinum-9 World Tower Wakad, Pune's Tallest Commercial, Iconic Award Winning Project & India's 1st 3 Level 360° Revolving Restaurant, Dream Investment in Premium Showrooms, Retail Shops, Food Court, Smart Corporate Offices & Multipurpose Spaces 15Ft. Height. Your Legacy Starts Here- Once in a Lifetime Opportunity. Contact-

0090379661-1

यात्रासहल

*शास्त्रोक्तनर्मदापरिक्रमा

*आदिकैलास *चारधाम

*कुरवपुर- पिठापुर

*कोस्टलकर्नाटका *लेह *नेपाळ *भूतान *आसाम *अंदमान *राजस्थान *केरळ *सौराष्ट्र *दुबई

दोस्तीटूर

*श्रीलंका *बाली. 9594880123/ 8828224121

0070915287-22

मरेज ब्युरो

सुप्रसिद्ध सौ. कुळकर्णी विवाहसंस्थेत नाव नोंदवा सर्व जातींची उच्चशिक्षित स्थळे उपलब्ध, ४२ वर्षांर्च परंपरा, लाखो विवाह ज्ळविण्याचा अनुभव. मॉन्सून ऑफर्सससाठी 9892625606/ 8369692734.

0070934850-14

महत्त्वपूर्ण निवेदन

ॲडव्हर्टाइजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळ तली जात असली तरी त्याच्या आशया कन्टेन्ट) पड़ताळणी करणे शक्य होत नाहं ारी. आपल्या वत्तपत्रांमध्ये अथवा प्रकाशनांग जाहिरातींतील जाहिरात कंपन्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तींबरो व्यवहार केल्यामळे कोणत्याही स्वरूपाचे नकस ॥ हानी झाल्यास त्यासाठी अथवा संबंधि ज्ञाहिरातीतील आशयासाठी द इंडियन एक्स्प्रेस प्रा.) लिमिटेडला जबाबदार ठरविता येण नाही. त्यामुळे वाचकांना आम्ही असा सल्ला दे ही. जाहिरातदारांना कोणतीही रक्कम प्रेषित रण्यापर्वी अथवा त्यांच्याबरोबर कोणत्याः वरूपाचे संमतिपत्र कार्यसिद्ध करण्यापर्वी अथः खाद्या जाहिरातीवर आधारित कोणतीही क करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकर्श हरण्याची खबरदारी घ्यावी.

जालन्यात गुरांच्या खरेदी-विक्रीवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार

लोकसत्ता वार्ताहर छत्रपती संभाजीनगरातही बहिष्कार

जालना: गोवंश रक्षणाच्या नावाखाली वारंवार काही मंडळींकडून त्रास देण्याच्या आणि हल्ल्याच्या घटना होत असल्याचा आरोप येथे गुरांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारातील गुरांच्या खरेदी-विक्रीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुरांच्या व्यापाऱ्यांनी दहा जुलैपासून गुरांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर बहिष्कार घातला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. व्यापाऱ्यांच्या बहिष्काराचा परिणाम जालना जिल्ह्यातील प्रमुख दहा आठवडी बाजारातील गुरांच्या खरेदी-विक्रीवर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अनिश्चित काळासाठी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारपासून (१३ जुलै) या अनिश्चित बहिष्कारास सुरुवात झाल्याचे येथे सांगण्यात आले. भागात कुरेशी समाजाचे स्थानिक अध्यक्ष महेमूद पहेलवान कुरेशी यांच्या



सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. बँक (शेड्युल्ड बँक)

नोंदणीकृत कार्यालय : एकनाथ ठाकूर भवन, ९५३, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५.

१०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सारस्वत को-ऑप. बँक लि. मुंबई, यांच्या सर्व सभासदांना असे कळविण्यात येते की, बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. ३० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५ येथे खालील कामकाजाकरिता आयोजित करण्यात आली आहे.

सभेपुढील कामकाज

- १ २०२४-२५ सालचा वैधानिक हिशेब तपासणी अहवाल, संचालक मंडळाने सादर केलेला ३१ मार्च २०२५ चा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा व तोटा पत्रक विचारात घेऊन त्यास मान्यता देणे.
- २ दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाच्या शिफारशीन्सार नफ्याची विभागणी करणे तसेच इक्विटी शेअर्सवरील आणि परपेच्युअल नॉनक्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स (PNCPS) वरील लाभांश जाहीर
- ३. आर्थिक वर्ष २०२५-२६ करीता वैधानिक हिशेबतपासनीसांची नियुक्ती करणे व संचालक मंडळाला त्यांचा मेहनताना ठरविण्याचा अधिकार देणे. संचालक मंडळ मेसर्स गोखले आणि साठे, चार्टर्ड अकाउन्टन्ट्स, ३०४/३०८/३०९, उद्योग मंदिर नं १, ७-सी, भागोजी कीर मार्ग, माहिम, मुंबई - ४०० ०१६ आणि मेसर्स पी. जी. भागवत एल्एल्पी, चार्टर्ड अकाउन्टन्ट्स, स्विट नं १०२, ऑर्चर्ड, डॉ. पै. मार्ग, बाणेर, पुणे - ४११ ०४५ यांची वैधानिक हिशेबतपासनीस म्हणून नियुक्तीसाठी
- ४. बँकेच्या उपविधी क्र. ५५ मधील दुरुस्तीस मंजूरी देणे.
- ५. बँकेचे जे सभासद १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह् शकले नाहीत त्या सर्व सभासदांना अनुपस्थितीची परवानगी देणे.

संचालक मंडळाच्या आदेशानूसार सही/-आरती पाटील

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

मुंबई,१२ जून २०२५

टीप: गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास उपविधी क्र. ४८ नुसार, ती सभा त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता सुरु होईल व त्या सभेस गणसंख्येचे बंधन विचारात न घेता त्याच ठिकाणी सभेच्या कार्यसूचीतील कामकाज पार पाडले जाईल.

ता.क.: वार्षिक अहवाल बँकेची वेबसाईट www.saraswatbank.com येथे प्रदर्शित केला आहे. सभासदांना अहवालाची प्रत हवी असल्यास, त्यांना सोईस्कर असलेल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत, झोनल ऑफिस किंवा प्रशासकीय कार्यालयात जाऊन त्यांनी

सभासदांनी कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी येताना सुरक्षेच्या कारणास्तव फोटोसहित वैध ओळखपत्र आणावे ही विनंती.

अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जालना शहरासह जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील व्यापारी तसेच

छत्रपती संभाजीनगर येथील व्यापारी प्रतिनिधी ईसा कुरेशी आणि अलीम कुरेशी यांचीही उपस्थिती होती.

Raymond

(सीआयएन: L74999MH2018PLC316288) **जोत्रणीकत कार्यालय** : प्लॉट जी-३५ आणि ३६ एमआयडीसी, वाळूज तालुका गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, ४३११३६, भारत

दुर.:+912406644111; कॉर्पो. कार्यालय दुर.: +91022-61527000 ई-मेल : secretarial.lifestyle@raymond.in; वेबसाईट : www.raymondlifestyle.com

याद्वारे सुचना देण्यात येते की, कंपनीची सातवी (७वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") सोमवार, **दिनांक ०**४ **ऑगस्ट २०२५ रोजी दु. ०३.०० वाजता** (भारतीय प्रमाण वेळेनुसार) टू वे व्हिडीओ कान्फरन्सिंग ("व्हीसी")/अन्य मान्यतापाप्त दकश्राव्य माध्यमे ("ओएव्हीएम") यांच्या माध्यमातुन, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत १२ ग २०२५ मध्ये नमुद केलेल्या विषयांस अनुसरून कामकाजासाठी घेण्यात येणार आहे.

कॉर्पेरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") यांनी वेळोवेळी जारी केलेली परिपत्रके तसेच सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर् ऑफ इंडिया ("सेबी") यांनी वेळोवेळी जारी केलेली परिपत्रके यांच्या अनुसार कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांना अनुसरून, कंपनी यांची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्ही

यांच्या माध्यमातुन घेण्यात येत आहे आणि ७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२४ २०२५ करिताचा वार्षिक अहवाल यांची प्रत १३ जुलै २०२५ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातुनच अश प्तदस्यांना पाठविण्यात आली आहे, ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी/नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्र डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड या डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४–२०२५ करिताचा वार्षिक अहवाल बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिय लिमिटेड यांची संकेतस्थळे अनुक्रमे : - <u>www.bseindia.com</u> त्याच प्रमाणे <u>www.nseindia.com</u> येथे तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड ("**एनएसडीएल")** यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे तसेच कंपनीचे संकतस्थळ <u>www.raymondlifestyle.com</u> येथेही उपलब्ध आहेत. दूरस्थ ईं–मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी, वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभाग घेण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई–मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतली कंपनी कायदा २०१३ कलम १०८ मधील आवश्यक त्या तरतुदी, तसेच त्या सह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन २०१५ चा नियम ४४ यांना अनुसरून तसेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या सर्वसाधारण सभेच्या संदर्भात सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड- २ अनुसार ए) ७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत १२ मे २०२५ मध्ये नमूद केलेल्या विषयांवर सभासदांन इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपेल्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान

ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार, तसेच सेबी (लिस्टिंग

- सविधा उपलब्ध करून देत आहे बी) 🛮 दूरस्थ ई–मतदान सुरु होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ : गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ भारतीय प्रमाण वेळेनुसार
- सी) दूरस्थ ई–मतदान संपण्याचा दिवस, तारीख आणि वेळ : रविवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ भारतीय प्रमाप वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता.
- डी) दुरस्थ ई–मतदानासाठी कट ऑफ तारीख : सोमवार, दिनांक २८ जुलै २०२५
- वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच सोमवार, दिनांक २८ जुलै २०२ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर त्या व्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या
- एफ) जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ज्य सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सविधेचा अवलंब करून मतदानाचा हक्व
- जी) सभासदांना विनंती करण्यात येते की त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी
 - १) रविवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० नंतर दरस ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल.
- २) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाच हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वेसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत ई–मतदान सुविधेचा अवलंब करून पुन्हा मतदान करता येणार नाही.
- ज्यासभासदांकडे कंपनीचे समभागदिनांक २८ जुलै २०२५ रोजी प्रत्यक्षस्वरूपातिकवा डिमॅटस्वरूपात उ असतील असे सभासद मतदानासाठी पात्र असतील

सभेच्या दरम्यान ई–मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याची संधी देण्यात येणार आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभा व्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई–मेल तपशील अद्याप नोंदणीकृत करण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आमंत्रित करणारया सूचनेत देण्यात आल आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील त्रार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे.

त्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत असा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्य डपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी) यांच्याशी संपर्क साधावा आणि डीपी यांनी सूचित केलेल्या सल्ला दिल्यानुसार प्रक्रियेच भवलंब करून आपला ई-मेल तपशील डिमॅट खात्यात नोंदणीकृत करावा

वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातुन उपस्थित राहण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची शंव भसल्यास किंवा दूरस्थ ई-मतदान किंवा वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई-मतदान यांच्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचं शंका असल्यास सभासद श्री . संजीव यादव . सहायक व्यवस्थापक . एनएसडीएल . श्रीमती पल्लवी म्हात्रे . वरिष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल, दूरध्वनी क्रमांक ०२२-४८८६७००० येथे संपर्क साधू शकतात किंवा ई-मेलच्या माध्यमातू evoting@nsdl.com येथे संपर्क साधू शकतात किंवा श्री. प्रीती अलकरी, कंपनी सेक्रेटरी, रेमंड लाईफस्टाईल, जेकेग्राम पोखरण रस्ता क्रमांक १, ठाणे पश्चिम ४०० ६०६, दूरध्वनी क्रमांक ०२२-६१५२७००० येथे किंवा इ मेल तपशील secretarial.lifestyle@raymond.in येथे संपर्क साधू शकतात.

मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणन कंपनीने थ्री. दिनेश देवरा, त्यांच्या अनुपस्थितीत थ्री. टी कौशिक भागीदार मेसर्स डीएम अँड असोसिएट्स कंपनी सेक्रेटरीज यांची दुरस्थ ई-मतदान/वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई-मतदान यांचे निकाल वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंत

मकाजाच्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील. जाहीर केलेले निकाल छाननी अधिकाऱ्याच्या अहवालासह कंपर्न यांचे संकेतस्थळ, एनएसडीएल यांचे संकेतस्थळ येथे प्रसिद्ध करण्यात येतील आणि ज्या भांडवली बाजारांत कंपनीचे प्तमभाग नोंदणीकृत आहेत अशा भांडवली बाजारांना त्याची माहिती देण्यात येईल

संचालक मंडळाच्या आदेशानुसा रेमंड लाईफस्टाईल यांच्या करिता





आस्ति वसुली शाखा सुयोग प्लाझा, १ ला मजला, १२७८, जंगली महाराज रोड, पुणे-४११००४. मोबा.: ८१६९१७८७८० र्डमेल : ubin0578789@unionbankofindia.bank

जंगम/स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी महा ई-ऑक्शन

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२, त्यासह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरीटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील रुल ८(६) अंतर्गत स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी १५ दिवसांची ई-ऑक्शन विक्री सूचना

मागील पानावरून.....

आई-वडील, असा परिवार आहे

अ. क्र.	शाखेचे नाव, कर्जदार/जामीनदारांची नावे आणि ताब्याचा प्रकार	मालमत्तेचा तपशील			राखीव किंमत	बयाणा अनामत रक्कम	बोली वाढविण्याची कमीत कमी रक्कम		
			मालमत्ता ४: एनए रहिवासी प्लॉट नं. ६ए,६बी, ७ए, ७बी, ८ए, ८बी, ९,१०, ११४, १२बी, १२ए, १२बी, १३ए, १३बी, ७९बी, ८०ए,८०बी,८१ए,८१बी,८२ए,८३बी ८४ए,८४बी,८५ए,८५बी,८६ए,८७बी,८६ए,८७बी,८८ए,८८बी,८९ए,८१बी,९०ए,९१बी,९२ए,९२बी,९३ए,९३बी,९४ए,९५बी,९६ए,९६बी,९७ए,९७बी,९८ए,९९ १००ए,१००बी,१०१ए,१०१बी,१०२,१०३,१०८ए,१०८बी,१०९ए,१००बी,११०ए,११०बी,१२२ए,१२०बी,११२,११३बी,१२३ए,१२३बी,१३४ए,१२४बी,१२५ए,१५५॥११४६,१९५७,१२८ए,१२६बी,१३४ए,१२४बी,१३५ए,१२४बी,१३५ए,१२४बी,१३५ए,१३४बी,१३५ए,१३४बी,१३५ए,१३३बी,१३४ए,१३४बी,१३४ए,१३४बी,१३५ए,१३६बी,१३७५,१३८७,१३८ए,१३८वी,१३८ए,१३८वी,१३८ए,१३८बी,१३८ए,१३८बी,१३८ए,१३८बी,१३८ए,१३८बी,१३८ए,१३८बी,१३८ए,१३८बी,१४४ए,१४८बी,१४८ए,१४८बी,१४८ए,१४८बी,१४८ए,१४८बी,१४८ए,१४८बी,१४५८७,१४८वी,१४८ए,१४८बी,१४८ए,१४८बी,१४८ए,१४८बी,१४८ए,१४८बी,१४८ए,१४८वी,१४८ए,१४८वी,१४८ए,१४८बी,१४८ए,१४८वी,१४८ए,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७,१४८वी,१४८७०००८६वी,१४८७००८६६वी,१४८७००८६६वी,१४८७०००८६वी,१४८७०००८६वी,१४८७०००८६वी,१४८७०००८६वी,१४८७०००८६वी,१४८७०००८६वी,१४८७००००८६वी,१४८७०००८६वी,१४८७०००८६वी,१४८७००००८६वी,१४८७००००८६वी,१४८७००००				रु. ६,०६,००,०००/– (रुपये सहा कोटी सहा लाख फक्त)	राखीव किंमतीच्या १०%	₹. 9,00,000/-
			पूर्वेस	पश्चिमेस	उत्तरेस	दक्षिणेस			
			रस्ता	लगतचा स.नं. ५०	लगतचा स.नं. ४६	लगतचा स.नं. ५४			
			३४ए,३४बी, ३५ए, ३५बी, ३६ए, ३६बी, ३७ए, ३७बी, ३८ए,३८बी, ३९ए,३९बी, ४०ए, ४०बी, ४१, ४२, ४३ए, ४३वी, ४४ए, ४४बी, ४५ए, ४५बी, ४६ए,६६बी ४७ए, ४७बी, ४८ए, ४८बी, ४९ए, ४९बी, ४१ए, ५५वी, ५६ए,६६बी ४७ए, ४७बी, ४८ए, ४८बी, ६०ए,६०बी,६१,६२,६३ए,६३बी,६४ए ६४बी,६५ए,६५बी,६६ए,६५बी,६६ए,६५बी,६७ए,६०बी,६७ए,६०बी,६९ए,७०८बी,७३ए,७३बी,७३ए,७३बी,७३ए,७३बी,७३ए,७३बी,७१ए,७७६ी,८०ए,८०बी,८१ए,७०८बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,८०ए,८०बी,९०५,९०८बी,७९ए,१०८बी,१००ए,१०८बी,१०८७७,१०८वी,१०८७७,१०८७७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७७,१०८वी,१०८७७,१०८वी,१०८७७,१०८वी,१०८७७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८०,१०८वी,१०८७,१०८वी,१०८७,१०८वी,१०८०,१०८वी,१०८०,१०८वी,१०८वी,१०८०,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८वी,१०८व				लाख फक्त)	किंमतीच्या १०%	9,00,000/-
			पूर्वेस	पश्चिमेस	उत्तरेस	दक्षिणेस			
			लगतचा स.नं. ५०	शिव रस्ता	लगतचा स.नं. ५२	शिव रस्ता			
			मालमत्ता ६ : हिरा पॅलेस, व्यावसायिक प्लॉट आणि त्यावरील बांधकाम, सीटीएस नं. ४३२/१/ए/३, नंदुरबार, क्षेत्रफळ १५२१.९ चौ.मी., श्री. शिरीष हिराला चौधरी, श्री. हिरालाल मगनलाल चौधरी आणि श्रीमती. इंदबाई हिरालाल चौधरी (एकत्रित मालक)				त्र. १६,९०,००,०००/ <i>–</i> . (रुपये सोळा कोटी नव्बद		₹.
			पूर्वेस	पश्चिमेस	उत्तरेस	दक्षिणेस	(90%	1,00,000/
			लगतचा स.नं. २९८/४	रस्ता	रेल्वे स्टेशन रस्ता	बस स्टेशन रस्ता			
			: हॉटेल हिरा एक्झिक्युटीव्ह, व्यावसायिक हॉटेल बिल्डींग आणि सर्व्हे नं. २९८/१/३ हा प्लॉट, क्षेत्रफळ ४५००.०० चौ.मी., धुळे रोड, तालुका जिल्हा १५४१२. मालक ः मे. हिरा हॉस्पिटॉलटी प्रा.लि.			रु. १५,५४,००,०००/ <i>–</i> (रुपये पंधरा कोटी चोपन्न	राखीव किंमतीच्या	₹.	
			पूर्वेस	पश्चिमेस	उत्तरेस	दक्षिणेस	(रुपय पंचरा काटा चापन्न । लाख फक्त)	90%	1,00,000/
1 1			1 4 6			• • • • • • •	1	1	i

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्ती, शाखेच्या संपर्काचा तपशील, नोंदणीकरण, लॉग-इन आणि बोलीसंबंधित नियमांसाठी कृपया https://baanknet.com आणि https://baanknet.com आणि https://www.unionbankofindia.co.in/auction-property/view-auction-property.aspx ला भेट द्या टीप : सर्व प्रस्तावकांना सल्ला देण्यात येतो की, शेवटच्या क्षणीची गुंतागुंत टाळण्याकरीता त्यांनी कृपया ई–ऑक्शनच्या तारखेच्या अलिकडे ३–४ दिवस वरील साईटला भेट देऊन तसेच रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून, केवायसी अद्ययावत करून रक्कम जमा करावी.

लगतचा स.न. २९८/२ पैकी भाग

दिनांक : ११/०७/२०२५ स्थळ : पुणे

• ई–ऑक्शनची तारीख व वेळ : दि. ३०/०७/२०२५, (दु. १२.०० ते सायं. ५.०० दरम्यान.) सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्येसुध्दा प्रसिध्द करण्यात येते. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरण्यात येईल

मोकळी जागा

नदरबार ते धळे रस्ता

लगतचा स.नं. २९७ (भाग)

अधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया